

Divgi TorqTransfer Systems

Divgi TorqTransfer Systems Limited CIN: U32201MH1964PLC013085 75, General Block, MIDC, Bhosari, Pune 411 026, India

Tel: (+91-20) 63110100 Web: www.divgi-tts.com

Ref.: DTTS/Sec/23-24/40

July 09, 2023

To,	To,
BSE Limited,	National Stock Exchange of India Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,	"Exchange Plaza" 5th Floor,
Dalal Street, Mumbai - 400001	Plot No. C-1, G Block,
	Bandra Kurla Complex, Bandra (East),
	Mumbai – 400051
BSE Scrip Code - 543812	
-	NSE Scrip Code - DIVGIITTS

Sub: Newspaper Publication

Ref.: Regulations 30 and 47 of the LODR Regulations

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), enclosed herewith are the copies of the advertisement published in **Financial Express (All editions) and Loksatta (Pune edition)** newspaper(s) on July 09, 2023 for Notice convening the 58th Annual General Meeting of Divgi TorqTransfer Systems Limited to be held on Monday, July 31, 2023.

Kindly take the same on your record.

Thanking you,

For Divgi TorqTransfer Systems Limited

BHOSARI) E

Hirendra Bhaskar Divgi Whole Time Director DIN: 01634431

Enclosure: As above

PEARL GLOBAL

PEARL GLOBAL INDUSTRIES LIMITED

CIN: L74899DL1989PLC036849

Registered Office: C-17/1, Paschimi Marg, Vasant Vihar, New Delhi-110057

Riffice: Pearl Tower, Plot No. 51, Sector-32, Institutional Area, Gurugram-1220

Email: Investor.poli@pearlglobal.com: Website: www.pearlglobal.com

Email: Investor.poli@pearlglobal.com: Website: www.pearlglobal.com

NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

The 34th Annual General Meeting (AGM) of Pearl Global Industries Limited will be held on Monday, July 31, 2023 at 5.00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM, without physical presence of members at common venue.

at common venue.

In accordance with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), SEBI Circular no. SEBIHO/DDHS/DDHS/DACPOD1/P/CIR/2023/001 dated January 05, 2023 and other relevand Circulars previously issued by MCA, notice of AGM along with the Annual Report for the financial year 2022-23, inter-alia including the e-voting instructions has been e-mailed on July 08, 2023 to the Members, whose e-mail address are registered with the Company or with the Depository Participants. These documents can be downloaded from the website of the Company https://www.peafiglobal.com/irvesstor-relations/annual-reports/, website of the Stock Exchanges i.e. SES Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseinfal.com and www.nseinfal.com respectively and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") https://www.evoting.nsdl.com/.

- Persuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosurs Requirements) Regulations, 2015, and MCA Circulars, the Company is providing remote e-voting facility and e-voting during AGM through NSDL.
- The e-voting facility is being provided to the Members whose names appear in the register of members or in the register of beneficial cowners maintained by the depositionies as on cut-off date i.e. Monday, July 24, 2023 to exercise their right to vote by using remote e-voting and e-voting at the AGM on any or all of the businesses specified in the Notice of AGM. Detailed instructions for remote e-voting facility and e-voting at AGM are mentioned in the Notice of AGM.
- Date and time of Start and ending of e-voting:

Ending : Sunday, July 30, 2023 (5:00 P.	I. IST)	
Ending : Sunday, July 30, 2023 (5:00 P.	M. IST)	ng .

- The e-voting module shall be disabled for voting after 5:00 P.M. on Sunday, July 30, 2023. Once the vote on a resolution is cast by the member, he/she/it shall not be allowed to change it subsequently
- Members who have cast by me memoer, he/she/it shall not be allowed to change it subsequently. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/DAVM, but are not entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through e-voting at the aGM.
- art me Acon.

 Any person who have acquired shares and become members of the Company after sending Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Monday, July 24, 2023, may cast their votes by following the instructions of remote e-voting and e-voting at AGM as mentioned in the Notice of AGM. In case shareholders/ members have any queries regarding e-voting, you may refer the Frequentity Askad Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evy.unia.nsdi.com or call on: 022 4889 7000 and 022 2499 7000 or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or decided a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or Members may write to the Company at investor pullipleanationals or decided and section of www.evy.unia.nsdi.com or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or send a request to Pallavi Mhatre at www.evy.unia.nsdi.com or www.evy.unia.nsdi.com or www.evy.unia.nsdi.com or www.evy.unia.nsdi.co

Place: Gurugram Date: July 8, 2023

Company Secretary ICSI M.NO.:ACS-23564



DIVGI TORQTRANSFER SYSTEMS LIMITED

CIN: U32201MH1964PLC013085
Registered Office: Plot no. 75, General Block, MIDC Bhosari, Pune, MH - 411026
Tel.: +91-20-6311-0114, Email: companysecretary@divgi-tts.com, Website: https://divgi

NOTICE OF 58™ ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 58° (Fifty Eighth) Annual General Meeting (AGM) of the Members of Divgi TorqTransfer Systems Limited (The Company') will be held on Monday, July 31, 2023 at 3.00 PM IST at Auto Cluster Exhibition Centre - H-Block, Chinchwad East, 18), 10d Mumbai - June Hevy, MIDC, Chinchwad, Pimpri-Chinchwad, Manlarasthria 4110-), to transact the busness as set out in the Notice of the AGM.

Exhibition Centre-I-Block, Chinchwad East, 181, Old Mumbai - Pune Hwy, MIDC, Chinchwad, Pimpi-Chinchwad, Maharanthra 1019, to transcut the business as set out in the Notice of the AGMi.

Notice of the AGMi is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules thereunder and provisions of the SEIL (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

The Notice of the AGM and Annual Report of the Company for the Financial Vace 2002-23, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the year ended March 13, 2023 have been circulated by the Company through electronic mode on Saturday, July 08, 2023 only to those Members whose e-mail addresses are registered with the Company Register of Share Transfer Agant (HTA) or Depository Participant(s). The dorsated with the Company Register of Share Transfer Agant (HTA) or Depository Participant(s). The dorsated with the Stock Exchanges viz. https://www.basendia.com/. The Horizo of the Stock Exchanges viz. https://www.basendia.com/. The Rotice of the Stock Exchanges viz. https://www.ba

The detailed instructions for Remote e-voting are given in the Notice of the AGM. Members are r

- a. The ordinary and special business, as set out in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means only:
- electronic means only.

 The Remote evoting period commences on Friday, July 28, 2023 (9.00 A. M. IST) and ends on Sunday, July 30, 2023 (5.00 P.M. IST). Remote e-voting module will be disabled after 5.00 P.M. (IST) on July 30, 2023. Once the vote on a resolution has been cast, the Members will not have the option to modify it subsequently. The voting rights of Members shall be proportionate to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date i.e., Monday, July 24, 2023.
- as on the Cut-offdate i.e., Monday, July 24, 2023.

 c. The facility of E-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not cast their vote by Remote e-voting shall be eligible to cast their votes (a) by Remote e-voting facility provided at the venue of the Meeting, The Members who have cast their vote(s) by Remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote(s) apain at the AGM.

 d. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and is holding shares as of the out-off date, may be other but self-out pain appears on the Notice and is holding shares as of the out-off date, may obtain the User II and password by sending a request at mt.helpdask@linknitms.co.in However, if any Member is already registered with LIPF. for e-voting, such member may use their existing User III and Password for casting their vote on the matters mentioned in the Notice of the AGM. A person who is not a Member as on the Cut-Off date should treat this Notice of AGM for information purpose en/k.
- In case of any queried/ privances connected with Remote e-voting and e-voting during the meeting, any person may refer the Frequently Asked Questions (FAQS) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the download section of <a href="https://linearcholders.org/linearc

Login Type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at eyoting⊚nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
Individual Shareholders holding securities in demet mode with CDSL	Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL Members focing any technical issue in login can contact CDSL helpdask by sending a request at helpdask evoting@cdslindia.com or contact at 02223058738 or 022-33065842/43

For Divgi TorqTransfer Systems Limited

Jitendra Divgi

JAIPUR DEVELOPMENT AUTHORITY
Indira Circle, Jawahar Lal Nehru Marg, Jaipur-302004

NOTICE INVITING BID

NIB No.: EE & TA to Dir.Engg.-I/14/2023-24

S. No.	Zone	UBN No.	Cost of Work (Lacs)	Nature of Work	Last Date
1.	EE- Garden-II	JDA2324WSOB00269	205.75	Development Works in Nahargarh Biological Park	27.07.2023

Details are available at Procurement Portal website www.sppp.rajasthan.gov.in
www.eproc.rajasthan.gov.in and www.jda.rajasthan.gov.in
Executive Engineer 8

Raj.Samwad/C/23/5375

TA to Dir.Engg-I



01 PD/0T/01/BB Insourcing Wheel Assemblies of Tricycles, Wheelchairs & MTC's and Cutting & Bending of MS/Al.Tubes & Final Axilla Assembly & Drilling Holes

& CSK Assembly work

Interested Tenderers may visit our website www.allmco.in or CPPP Vebsite: https://eprocure.gov.in/eprocure/app for details. No further orrigendum notice shall be published in the news papers and terrested parties have to visit NiC CPP Portal/Corporation's website for yrupdates if any, Due date of bid submission of tenders is 41 n072pps?

For ALIMCO - DGM (PRODUCTION)



SBFC FINANCE LIMITED

Panel Areas of Our Company, see "Hatory and Certain Coponite Matters" on page 231 of the Draft Red Herring Prospectus dated March:

18 and a firsh certificate of incorporation, under the Companies, 42.013, was issued by the RCo an January 23, 2020. Subsequently to a consequently the name of our Company was changed from 198°C Finance Private Limited to 198°C Finance Limited pursuant to a resolution passed by the Stareholders of our Company is selected to the Service of the Service Private Limited to 198°C Finance Limited and pursuant to a resolution passed by the Stareholders of our Company is selected from 198°C Finance Private Limited to 198°C Finance Limited pursuant to a resolution passed by the Stareholders of our Company is selected from 198°C Finance Private Limited to 198°C Finance Limited pursuant to a resolution passed by the Stareholders of our Company is selected from 198°C Finance Limited pursuant to a resolution passed by the Stareholders of the Stareholders of the Private Red Herring Prospectus dated March:

18 and Exchange Good of India (1988) on March 21, 2023. 2013 and cor

geoauto minas (ses) (onisant x, 2xxx.)

Corporate Identity Number: U87190MH2008PLC178270

Corporate Officer 103, 1°Floor, C&B Squive, Sangam Complex, Annehei Kurla Road, Village Chakala, Andheri (East), Mumbai 400 059, Maharashtra, India
Contact Person: Joy Micry, Company Secretary and Complance Officer 75th 4012 2878 2544; Small complianceoffice@cbt.com; Website: www.edic.com

Contact Parson. Jay Michay, Company Secretary and Compliance Officer, 14-19 22 (\$19\)7. 54(1). E-mail: compliance officer(\$2\)7. Compliance Officer, 14-19 22 (\$19\)7. S4(1). E-mail: compliance officer(\$2\)7. Compliance Officer, 14-19 22 (\$19\)7. S4(1). E-mail: compliance officer(\$2\)7. Compliance Officer, 14-19 22 (\$19\)7. S4(1). Compliance Officer, 15-19 22 (\$19\)7. S4(1). Compliance Officer, 15-19 22 (\$19\)7. S4(1). Compliance Officer, 15-19 22 (\$19\)7. S4(1). S4(1 HOLDINGS PTE. LTD., ARPWOOD PARTNERS INVESTMENT ADVISORS LLP, ARPWOOD CAPITAL PRIVATE LIMITED AND EIGHT45 SERVICES LLP ("PROMOTER SELLING SHAREHOLDERS") (AGGREGATING UP TO & 4,500 MILLION ("OFFERED SHARES") ("OFFER FOR SALE", AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [-] EQUIT'S HARES, AGGREGATING UP TO ? [-] MILLION, FORSUBSCRIPPTION BY ELICIBILE EMPLOYEES NOT EXCEEDING 5''. OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER AND THE NET OFFER SHE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER AND THE NET OFFER SHALL CONSTITUTE [5]' AND [7]', RESPECTIVELY, OF THE FULLY DILLIPED POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR MAY, OUT RECOMPANY, AT THE DISSECTION OF THE COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDERS, MAY CONSIDER ISSUING EQUITY SHARESON A PRIVATE PLACEMENT BASIS FOR CASH CONSIDERATION AGGREGATING UP TO 7 1,500 MILLION, PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC (THE "PRE-IPO PLACEMENT"). THE PRICE OF THE EQUITY SHARES ALLOTTED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT SHALL BE DETERMINED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDERS IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED, THE AMOUNT RAISED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(b) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED (THE "SCRR").

NOTICE TO INVESTORS

INCLETION INVESTIONS

This is in relation to the directive dated July 4, 2023, issued through e-mail from SEID present to which, we are required to send infimation to the Stock Exchanges and make the public announcement in the event our Company has undertaken pre-IPO placement and transfer of shares aggregating up to 1% or more of the pad-up Equity Share capital of our Company by our Promoters.

We wish to highlight that in view of the proposed Offer our Company filed a dark net hering prospectate of the Company dated March 21, 2023, concentration of the Company and March 21, 2023, concentration of the Company and March 21, 2023, concentration with the Office disclosing riset alia, the intention of the Company and contrades an assurance of Equity Shares on a private placement basis, for cash consideration aggregating up to \$1,500 million through a private placement, preferential offer or any other method as may be permitted under applicable law to any person(s), at its discretion, prior to the filing of the Realt-thring Deposition with the Realt-thring Deposition with the Realt-thring Deposition of the Company SBFC Holdings Pts. Ltd. Approach Partners Investment Advisors LLP, Appeaced Capital Private Limited and Eight Sarricos LLP Daves old an aggregating of 61,816,816 Equity Shares to the entities instructed below:

Nance of selling shareholder

Nance of selling

Name of selling shareholder	Name of acquirer	No. of Equity Shares	Respective Purchase Consideration (at INR 55 per Equity Share or in USD 0.67 per Equity Shares)	Date of transfer
SBFC Holdings Pte. Ltd	Amansa Investments Ltd	13,636,364	USD 9,115,936.72	May 23, 2023
SBFC Holdings Pte. Ltd	Malabar Select Fund	3,636,364	USD 2,430,916.64	May 23, 2023
SBFC Holdings Pte. Ltd	Steadview Capital Mauritius Limited	8,181,818	USD 5,469,561.77	May 23, 2023
Arpwood Partners Investment Advisors LLP	Steadview Capital Mauritius Limited	10,000,000	INR 550,000,000	May 23, 2023
Arpwood Partners Investment Advisors LLP	Malabar India Fund Limited	6,909,091	INR 380,000,005	May 23, 2023
Arpwood Partners Investment Advisors LLP	Malabar Midcap Fund	1,259,553	INR 69,275,415	May 23, 2023
Arpwood Capital Private Limited	Dovetall Global Fund PCC - Paragon Partners Equity Fund	1,454,545	INR 79,999,975	June 26, 2023
Arpwood Capital Private Limited	Siddharth Parekh	264,070	INR 14,523,850	May 23, 2023
Arpwood Capital Private Limited	Paragon Partners Equity Fund	363,636	INR 19,999,980	May 23, 2023
Arpwood Capital Private Limited	Malabar Midcap Fund	2,376,811	INR 130,724,605	May 23, 2023
Eight45 Services LLP	Massachusetts Institute of Technology	13,636,363	INR 749,999,965	May 23, 2023
Eight45 Services LLP	Siddharth Parekh	99,566	INR 5,476,130	May 23, 2023
Total		61.818.181		

the total paid-up Equity Sharier captain of the company, resource and the company through the share subscription agreement dated May 18, 2023 ("SSA"), as mentioned below:

Name of Allottee No. of Equity Shares

Purchase Consideration (at % 55 per Equity Share)

Date of allotment

7 1,499,999,985

May 23, 2023 ely acquired a shareholding of 40,909,091 Equity Shares aggregating to 4.43% of the total paid-up Equ and the transfer pursuant to the SPA. Am

t except for Malabar India Fund Limited, Malabar Select Fund and Malabar Midrap Fund, who were existing shareholders of our Company prior to the SPA, none of the acquirers and allottees (as listed er connected with our Company, our Promoters, the Promoter Group, Directors or KMPs of our Company, nor with the directors and KMPs of our Subsidiary, Please note that our Company does not have

All capitalized terms used herein and not defined have meanings ascribed to such terms in the DRHF BOOK RUNNING LEAD MANAGERS

VICICI Securities

ICICI Securities Limited Cl Venture House, nasaheb Marathe Marg, Prabhadev mbai 400 025 Maharashtra, India : +91 22 6807 7100 Investor Grievance E-mail:

AXIS CAPITAL

Axis Capital Limited
1° Floor, Axis House,
C-Z, Wadia International Centre, P. B. Marg,
Worli, Mumbai - 400 025 Maharashtra, India
Tel: +91 22 4225 2183 nvestor Grievance E-mail:

Kotak Mahindra Capital Company Limited 1° Floor, 27 BKC, Plot No. 27, 'G' Block Bandra Kurla Compilex Bandra (East) Mumbai 400 o51 Maharashtra, India Tel: +91 22 4336 0000 Website: https://investmentb E-mail: sbfcfinance.ipo@kot Investor Grievance E-mail:

REGISTRAR TO THE OFFER KFINTECH

KFin Technologies Limited
Selenium, Tower-9, Plot 31 & 32, Financial District,
Nanaakranguda, Sentingampally
Hyderabod, Rangaredd 500 032,
Talangam, India
Teit-91 & 06716 2222 7 3961 1000
E-mail: Stein-polysfinitech.com
Investor grievance e-mail: E-mand sig-fiffiniech.co
Contact green; M. Monalitrichia
SEBI Registration No: INR000000221

For SBFC FINANCE LIMITED On behalf of the Board of Directors

SBFC FINANCE LIMITED is proposing, subject to applicable shallow, and negliatory requirements, receipt of requires approvals, market conflict proposing, subject to applicable shallow, and negliatory requirements, receipt of requires approvals, market conflict proposing, subject to applicable of the SIAP shallow shallow of the VIDE shallow s

25 of the DRHP.

Disclaimer Clause of RBI: The Company has a valid certificate of registration dated October 19, 2022 issued by the Reserve Bank of India under Section 45 IA of the Reserve Bank of India Act, 1934. However, the accept any responsibility or guarantee about the present position as to the financial isoundness of the Company or for the connectness of any of the statements or representations made or opinion expressed by the C for the recognised control individual control individual and the present position as to the financial isoundness of the Company or for the connectness of any of the statements or representations made or opinion expressed by the C for the recognised or individual to the registered under the United States Securities Act of 1933, as amended (the U.S. Securities Act or opinion expressed by the C for the Company of the registered law of the U.S. Securities Act and referred to a cut of the Company of the registered in the United States and the Company of the registered in the U.S. Securities Act and referred to a "U.S. OliBs") in transactions the registered in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered to the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered to the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered to the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered to the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered to the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in transactions the registered to the U.S. Securities Act and referred to as "U.S. OliBs") in

Date: July 09, 2023

Managing Direct

निविदा क.

95235326**A**

डिझेल लोको शेड, इरोड - 638002 स्टोअर्स च्या पुरवठ्यासाठी ई-निवदा सूचना 08/DSD/ED/ PURCHASE/ADVT.02

तील ई-निविदा आयआरइपीएस वेब इंद करण्यात आली आहे

03/1/19/37

सहाय्यक साहित्य व्यवस्थापक इलेक्ट्रिक लोको शेंड डेपो, इरोर

नोकरीविषयक जाहिराती

आणि 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये

EXPRESS **Careers**

NOTICE INVITING BID

Bids ar	re invited for wo	rks given below in various zone	es as per details give	en :-	
S. No.	Zone	UBN No.	Cost of Work (Lacs)	Nature of Work	Last Date
1.	EE- Garden-II	JDA2324WSOB00269	205.75	Development Works in Nahargarh	27.07.2023

Executive Engineer &

ताबा सूचना

अ.	अभिहस्तकिनकत्वाच	ट्रस्टच नाव	कर्ज खात क्रमांक	कर्जदार व सह-कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची रक्कम व दिनांक	ताबा	ताच्याचा
豖.	नाव					दिनाक	स्थिती
	~		LIMOODUDOOCOMOO				
1	बजाज हार्डीसंग	इएआस्सा	H402DHB0062193	1) अमोल गमदास चतरकर	रु. 20,68,033 (रुपये वीस लाख	04-	प्रत्यक्ष
	फायनान्स लिमिटेड			(कर्जदार)	अड्सष्ट हजार तेहतीस फक्त) आणि	07-	ताबा
	(बीएफएल)	- 422	H402DHT0062220		20-08-2021	2023	
_						100	
					ण शिक्रापर रोड, रीवल पणे एन्क्लेव्ह, के		

्र के दि हाईसी पूर्वजनात है। प्रशासन प्रशासन प्रशासन स्वार के स्वर्धक के स्व PUNHL18001230 ह. 22,96,599.34 (रुपये बाबीस टेड, सीटीएस क्र. 145,146,147, 148, 149, 151, मर क. 14,26,288.51 (रुपये चीदा लाख 07-सच्चीस हजार दोनशे त्याएँशी आणि 07-एकावत्र पैसे फक्त) आणि 16-04-2019 रेलिगेअर हाउसिंग ईएआरसी डेव्हलपमेंट फायनान्स ट्रस्ट एससी कॉर्पोरेशन लिमिटेड - 421 1) रविकात अमृतराव शिदे

(कर्जदार) 2) रेखा खींद्र शिंदे (सह -कर्जदार) (अनारवं क्रमीतः) कृति स्वामने सर्व वंद्र शांत कृति र मार्ट अतु ते प्रमात । हाना पात न 4 गांन प्रेमान्ति तिस्स न 17 2 मार्ग अस्पने कृति हाना स्वामने सर्व वंद्र शांत कृति र मार्ट अतु ते प्रमात । हाना पात न 4 गांन प्रेमान्ति तिस्स न 17 2 मार्ग तिस्त स्वामने स्वामन

स्थान : पुणे दिनांक : 08.07.2023 स्वा /-एडेलवाईज ॲसेट स्किस्टर

€ Edelweiss

NIB No. : EE & TA to Dir.Engg1/14/2023-2		0-10		-015	YA	Y. A.		
	NIB	No.	:	EE	&	TA	to	Dir.EnggI/14/2023-2

S. No.	Zone	UBN No.	Cost of Work (Lacs)	Nature of Work	Last Date
1.	EE- Garden-II	JDA2324WSOB00269	205.75	Development Works in Nahargarh Biological Park	27.07.2023

Details are available at Procurement Portal website www.sppp.rajasthan.gov.in. www.eproc.rajasthan.gov.in and www.jda.rajasthan.gov.in. TA to Dir.Engg-I Raj.Samwad/C/23/5375

प्रसिद्ध करण्यात आला आहे. फमर https://www.ireps.gov.in ->login-> E-tender-> Goods श Services (new) वर लॉग इन करण्याच आणि विविदेसाठी दरमत्रकू देण्याची विनंती केल जात. नान्युअल काट्सन विचाता चला का नाहीत, बंद होण्याची बेळ : 14:30 व्या. निर् क्रमांक : 58235296; वर्णन : ऑक्टो 20 चा आरडीएसओं स्पेसी, क्रम MP.0.4900.04 रेच्ड. 01 आणि सीएतड डीआरजी क्रमांक (1)03/1/12/8 अल्ट (2) 03/1/12/39 अल्ट-1 (3) 03/1/12/

आम्हाला फॉलो करा : 🏲 twitter.com/@GMSRailway

वरिष्ठ विभागीय साहित्य व्यवस्थापव

दक्षिण रेल्वे

ई-निविदा सुचना

खालोल ई-निविदा आयआरहपोएस वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, फर्मन https://www.ireps.gov.in->login->E.tender->Goods & Services (new) वर लॉग इन करण्याची आणि निविदेसाठी दरपत्रक देण्याची विनंती केली जाते. मेंन्युअंत कोटेशन विचायत घेतले जाणार नाहीत.

डेल्टा 'I' प्रकार उच्च प्रतिरोधक

फॉल्ट निवडक रिले

कर्मना http://ireps.gov.in-login->E.Tender-goods & service: (new) वर लॉग इन करण्याची आणि निविदेसाठी दरात्रक देण्याची विनंती केली जाते. व (new) वर लॉग इन करण्याची आणि निविदेसाठी दरपत्रक देण्याची विनंती केली जाते. निविदांसाठी मॅन्थअल कोटेशन विचारत घेतले जाणार नाहीत. निविदा बंद करण्याची वेब

अ.क्र.	निविदा क्रमांक	स्टोअरचे संक्षिप्त वर्णन	प्रमाण	देय दिनांक
1	61235136	ट्रॅक फीड बॅटरी चार्जस्साटी घटक	2000 संच	21.07.2023
2	61235159	डिजिटल मायक्रो ओएचएम मीटर आणि डिजिटल व्होल्टमीटर	600 संच	21.07.2023
3	61235162	ऑटी ट्रान्सफॉर्मर (व्हीएआरआवएसी) ओपन टाइप आणि ट्रान्सफॉर्मर	500 संच	24.07.2023
4	61235175	एफआरपी रोड वॉर्निंग सिग्नल युनिट	150 संच	31.07.2023

नील आणि ऑफर डिजिटल स्वाक्षरी कराव्या लागतीत

उपमुख्य साहित्य व्यवस्थापक सिम्नल स्टोअर्स डेपो, पोदनूर - 641 023

हाला फोलो करा : 🔽 twitter.com/@GMSRailway

वर्ग वर्शनिवर्तास तत्रवरितामात गेते ती. (६) (अ) श्रीमती. सुभांगी अगाव देवज्वकर, त) वर्ते. येगा गायबंद आयटे (पूर्वावशीची कु. गेया स्थान देवज्वकर), क) ती. मुखा तहेव पुर्वाकशीची कु.स्वाद स्थान देवज्वकर), वर्षक्रन सहाया: वर्षाक्री हिन्स व्यानेत ने देवज्व हारकरी मृहत्यक्ता संस्था प्राधीदा, वर्षनमा, पूर्व व (2) ती. प्रतिमा मंद्रशेखर कडके, सर्वक्रा प्राचान : व्याद निकास निकास मुने व (2) वर्षे , प्रतिमा प्रद्रमांच प्रकार पर प्राचान व (2) वर्षे , प्रतिमा पर प्रकार पर प्रवचन व (3) वर्षे , प्रतिमा व (3) वर्षे , वर्षे कारोतील पात्रीके वांगी क्षेत्र ४० 3 3 वीचना मिटली तरीच गाकरणज्ञावारील मानित क्षेत्र ३० ६६ चों मिटली पात्रप्रेच पात्रा कुल अधिकार प्रात्त का को अस्तव्य प्राच्य करण, स्वर्तिक स्थानित पात्रप्रेच प्रात्त का अस्त्रप्रेच क्षात्र करण, स्वर्तिक स्थानिक स्थानित स्थानित

वर्गिर आस्त्रास्य लाग्नी व्याववास योच्या व्याप्तिय लेखी पुराव्यासक आपने खाराती दिख्या वरण है। व्यादिन भीतीस प्रतिषद्ध प्राचेच्या पूर्ण है। व्यादिन भीतीस प्रतिषद्ध प्राचेच्या एक प्रतिष्ठ व्याव्या व्याद्ध है। व्याद्ध व्) प्रकारकी हरकात मान्य वरण्यात. नोटीस, दिनांक : ०७/०७/२०२३. श्री. जगदीश संगप्पा मरोळ, ॲडप्होकेट

आ. जनपास संगच्या नराळ, जर फेस पत्ता :-११२/११३, पहिला मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, लाल बहादूर १ अ. सदाशिव पेठ, पुणे : ४११ ०३०. मोबाईल : १८८११०८८३९, फोन : २४

दक्षिण रेल्वे

अ.क. निविदा कमांक

स्टोअर्स च्या पुरवठ्यासाठी ई-निविदा सूचना क्र. E - 13 / 2023

खालील ई-निविदा आयआर्द्धगीएस वेबसाइटबर एसिद्ध करण्यान आली आहे. फां-http://www.ireps.gov.in-login>E.Tender-goods& services (new) व लांग इन करण्याची आणि निविद्धसाठी दर्पात्रक देण्याची वित्तती केली जाते. या निविद्धसाठी मॅन्युअल कोटेगन विचारत घेतले जाणार नाहीत. निविदा बंद करण्याची वेळ: 14.30 वा. आहे. वर्णन

Arm.	iniadi anian	4414	व्यावनावर
1	15230229A	सिलिकॉन लोखंडी गउंड	07/07/2023
2	26232613	एओएच रिलेसमेंट फिट	12/07/2023
3	26232711	मॅंगेट व्हॉल्व्ह असेंब्ली	12/07/2023
4	03225155	उत्पादनासाठी दर कंगर	13/07/2023
5	26230904	3 ची. मीमी / 750 ब्होल्ट सिंगल को अर	13/07/2023
6	04231176	हुप्लेक्स चेक वाल्व्ह	14/07/2023
7	01230020A	एनामल पेंद,	14/07/2023
8	02235477	डिक्लोफेनाक जेल	14/07/2023
9	02235429	निजेतुक ग्री ऑपरेटिक पेशंट किट.	14/07/2023
10	06230181	युटीएस मोनो कलर तिस्रीट	17/07/2023
11	11231038	उच्च श्वमता इंटर	17/07/2023
12	11235006A	संबुक्त खोबणीयुक्त तांबे	17/07/2023
13	04230977	उच्च तन्यता घट्ट लॉक	18/07/2023
14	26232341	सब किट आवओएच	18/07/2023
15	68236046	सकिट मॉड्युल	18/07/2023
16	68235954	मॉइयुल सर्किट	18/07/2023
17	78235873	योकेप इन	18/07/2023
18	06235035	बेलो इक्ट	19/07/2023
19	68236059	संपर्क एसी	19/07/2023
20	68236060	रिवच असेंब्रली	19/07/2023
21	68235955	मॉडयल सर्किट	19/07/2023
22	06234313	ऑल्यमिनियम चेकडं शोट	20/07/2023
23	11231033	110 को. साठी पीसीबी कंटोल	20/07/2023
24	78235724A	डिझाईन, मॅन्यफॅक्चर	20/07/2023
25	02235599	टावर्टीनयम पॉली ऍक्सिअल	21/07/2023
26	02235597	पॉली ऍक्सिअल स्क्र	21/07/2023
27	02235598	बोन ग्रॅन्थल्स १०सीसी	21/07/2023
28	90235979	सीलबंद देखमाल मोफत व्हीआरएलए	21/07/2023
29	90236290A	अल्स्येम एएफदीसी	21/07/2023
30	44230429	सधारित इलास्टोमेरिक पॅड	24/07/2023
31	04230962	दय्यम् बाजकादील इँपर	24/07/2023
32	01234367	जार्टाक विकास संग	24/07/2023
33	52231170	सजावटीच्या थर्मोसेटिंग	24/07/2023
34	52235548	बल गिवर	24/07/2023
35	02235471	विशेष्यम्ब इंजेक्शन्स विशेष्यम्ब इंजेक्शन्स	25/07/2023
_	04230944	केटोल आर्म	25/07/2023
36	04231062	साइड बफर असेंबलीचा संच	25/07/2023
_	90235984	पुरवात, स्थापना	25/07/2023
38	68235639	बेक रिगिग किट	25/07/2023
40	52235545	बेआरंग रोलर	25/07/2023
40	90236198	वं आस्य चलर फॅब्रिकेटेड आणि गॅल्वनाइच्ड	26/07/2023
-	04230963	प्राथमिक अनलंब डिंगर	
42	90236188	प्राथामक अनुलब हपर परवत, हॉट एक्सलची उभारणी	27/07/2023
43	53235223	पुरवदा, श्राट एक्स्लचा उमारणा एनिस्थेसिया वर्कस्टेशन	27/07/2023
45	90235712	विज्ञाइन, पुरवद्य, उभारणी	31/07/2023
45	78235930	दयम बाजकडील उंपर	01/08/2023
46	,0233330	जिल्ला कार्यकारण कार	01/08/2023

मुख्य साहित्य व्यवस्थापक



भाडेतत्वावर जागा बोलीचे आमंत्रण

भोडित्यांवर जोगा बालाय अभित्रभ स्वरूप कर्म कर्मार अभित्रभ स्वरूप के आफ इंडिस्ट्रिया चन्न १५ १४ ते शहर १५ की मार १५० २०० से मुद्र त्यार कार्यर के क्षेत्रक है अपित्रभाव असर ताव्यासारी तथार स्वरूपेट, पूणे साथे करित स्वरूपेत तथार क्षार्यर है अपित्रभाव क्षार्य क्षार्यक्ष कर्मार है अपित्रभाव क्षार्यक्ष क्षार्यक्ष क्षार्यक है अपित्रभाव क्षार्यक्ष क्षार्यक्ष क्षार्यक्ष क्षार्यक्ष है अपित्रभाव क्षार्यक्ष क्षा क्षार्यक्ष क्षात्र क्षार्यक्ष क्षार्यक्ष क्षार्यक्ष क्षार्यक्ष क्षा क्षार्यक्ष

क्षेत्रीय प्रमुख क्षेत्रीय कार्यालय, पुणे

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Take Notice that, Mrs. Kumudini Ramesh Bhandari, Bungalow No.4. Dr.Koyaji Road, Camp. Pune, has approached the Lunkad Skylounge Co-OP Hsg Soc.Ltd. Lane No.7. Kalyani Nagar, Pune-411006. (duly registered noder the provisions of the halfarashtra Co-Operate Societies Act, 1960, bearing Registration Sr. No. PNM-PNA-2/ H5G/ T(C)/ 9395/ 2005-09) (Referred to as 'Said Society) and claimed that, She is the owner of flat, which has been described in Schedule, written hereunder. She has requested for Transfer of Membership s Shares in respect of said flats, which has been acquired by Sale Certificate, duly registered at 5r. No,5565/2023, with the office of Sub Registrar, Haveli No.22, Pune, Any person/s, Banks, Financial institutions, and/or Govt. Authorities, having any Claim, Demand, objection, interest, right and/or Charge on the said Flats, may raise objection in writing to the undersigned, at the address given below, with documentary evidence thereof, If no such objection is/are received within 30 days of the publication hereof, it shall be presumed that there are no any other claimants, other than those mentioned here above, On expiry of Notice period, The Society shall be free to transfer the membership rights and shares, pertaining to the said Flat, unto and in favour of above claimant, in the record of the society. SCHEDULE: Flat No. 1003/1003A, F-Wing, Lunkad Skylounge Co-OP Hsg Soc.Ltd. Plot No.72, Lane No.7, Kalyani Nagar, Yerwada, Pune-411 006.

: 08/07/2023

Date: 08/07/2023 For Lotus Legal Services, Law Firm Advocate & Solicitors, Office No.2, Shaligram Complex, 212 B, Nr Shaniwar Wada, Kasba Peth, Pune-411011. Mob: 9529335085

संपर्क - ०२०-६७२४१०००



ई-निविदा सुचना वनागती नागपूर संस्थेत खालीलप्रगा . व्या ई-निविद्या गागविण्यात येत आहे

Sr No.	Name of Work	Amount put to Tender Rs.	Earnest Money Rs.	Time Limit
1.	Praposed construction of lift shaft and Supply, Inetallation, Testing and Commissioning of 1 no. Automatic leveror, passengers machinerometes lift work, alongwith its allied electrical work or existing Administrative Building Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Inastitus (WAMAMATI), Nogaux.	WOOM CONTROL	21750/-	4 Months
2.	Various Repairs and Renovation work in the premises of Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute (VANAMATI), Nagpur.	4691821/-	47000/-	5 Months
3.	Providing, Supplying, Installation of Furniture for Ladies Hostel at Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute	Item Rate	60,000/-	45 Days

उपरोक्त निविदा दिनांक १० जुलै २०२३ ते २४ जुलै २०२३ रोजी दुपारी ४,०० वाजेपर्यंत https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, संचालक

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर

नवीन फ्लोरिंग इंटरनॅशन्ल लिमिटेड

मेंद्र, कार्यालय : कार्यालय सर संप्रशासन दुर, क्र. ०२ संक्रतसक : www.mil.in, ई-नेल । क्र. ६०२, गटराज बाप रुसागजा, नरून वासनजी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६ १२-६६५०९९९९, फॅक्स क्र. ०२२-६६५०



२५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

अती.

परिचार पूरावा आणि है न्हेरिंग पूर्वपंत्र आर्थिक वर्ष २०२२-२३ आठी कंपनीया वार्षिक अञ्चाल क्रोल्यूमिन प्रतांकी यान होग्यास्त्री स्थार कोण्यास्त्री स्थार केणांच्या स्थार अर्थी त्यांची त्यांची हों केणांच्या स्थार काणांच्या प्राथा व्याप्यास्त्री स्थार केणांच्या स्थार काणांच्या स्थार काणांच्या क्ष्याया व्याप्यास्त्री कर्षांची हों कर्षांची वर्षांचा वर्षांची कर्षांची कर्षांची कर्षांची कर्षांची कर्षांची कर्षांची वर्षांचार कर्षांची वर्षांची कर्षांची कर्यंची कर्षांची कर्यांची कर्षांची कर्यांची कर्यांची कर्यांची कर्यांची कर्षांची कर्यांची कर्यांची कर्षांची कर्यांची कर

शक्कबार करणे सुरुष, इन्टिट्सूट ऑक कंपनी सेकेटरिव ऑफ इंडियाक्षरे जांगे करण्यात आलेल्या सेकेटरिवल स्टीकर्ट २ ऑण वेडलेक्डरी फेरफ करण्यात आलेल्या केसी (शिटीटर) ऑक्टिक्टर्स ऑफ डिक्कलेकर रिकासप्टेट्स) निरमासकी, २०६५ जा निषम ४४ ज्या अनुमाने एतीए सुम्मेसकर देवाला अलेक्स में क्यासायाच्या असीटर्डावर स्वावता एकेस्ट्रॉडिड उद्धानित अलाक्साटी समास्या जांची केट ऑफ टिकेस्ट्रॉडिड सुम्मेसकर देवाला अलेक्स ओल. त्यांचा उपस्था करून देवाला ने स्थान सेकार आले. करनेनी शिटीट ई-स्टीटरेंग अर्थवर्ध में आलेक्स अलेक्स इंग्लंड करने अलेक्स अलाक्स करने करने आले आलेक्स इंग्लंड स्वावता अलाक्स करने करने आले अलेक्स इंग्लंड स्वावता अलाक्स अलाक्स इंग्लंड स्वावता इंग्लंड इंग्लंड स्वावता इंग्लंड स्वावता इंग्लंड स्वावता इंग्लंड स्वावता इंग्लंड स्वावता इंग्लंड इंग्

ल्यां तो बरहाता येणार नाही. विद्यासम्बाद प्रत्याक आरोल्या व्यवस्थाया व्यवस्थाया व्यविष्य मतदानामाठी समासदीयो पात्रता निरियत करण्यामाठी सोमबार, युर्व २४ २०२३ हा कट ऑफ टिवार्क मिरियत करणावा आराव आहे. क्यांती व्यवस्थाया कट ऑफ टिवार्स अस्पार समासदीयो नीरवारी किंद्र विद्यासिट देवर प्रयास वाण्याना वरवारी माजकारको नोहसीयोच आहे. कहा कर स्वत्यकार अधिरह वाराव्यकारीयो पात्र असति कोमोती क्यांती के प्रतिपत्ति सुकार पार्टीसप्यास आव्यांती संप्रतीय समासद हाले आहेत आणि कट और टिवार्स्ट्रास पात्रपाया के अस्पी ते एक्यांत्रिकारील टीवार्स्ट्रास करावार्य व्यवस्थाया करावार्य स्वत्यक्षीय स्वत्यक्षीय प्रतिकार समासद प्रतीय समासद स्वत्यक्षीय स्वत्यक

बोणीं कवती है एहीएमधी सून्य पार्टीक्यात आज्ञानिक कमाना सम्मास झाल आहत आहत । १००१ कर १००० १००० पार्टीक पार्टी ते एकाराहिक स्थानिक सम्भानिक स

एत्याससीएरकपेले किर्मेट शंकचारा चारावारणा करणान्या वैवासिता है-मेल आवादी : evolung@mail.com पार्थावरवाराठी विवासित्यालयको किर्मेट शंकचारा चारावारणा करणान्या वैवासिता है-मेल आवादी subjects.coming@mail.com पार्थावरवाराठी विवासित्यालयको किर्मेट शंकचारा चारावारणा वैवासिता है-मेल आवादी subjects.coming@cdblindia.com पार्यावर्ष्य वेवासिता है-मेल आवादी subjects.coming@cdblindia.com पार्थावर्ष्य होते किर्मित रिव्हेशकरणा नियमारणी ४२ तृत्या. आवादी पार्थावर्ष्य केर्या अध्याप्य २०२२-२०२३ मा आवित वर्षयादी आवादी विवासित करणायाताठी रहावार, ०० तुर्वे २०२३ से रेबार्ड सार्याची करती आहे. चीरणोवा अधिन पार्थावर्ष्य अधिन सार्याची अधिन विवासित करणायातठी रहावार, ०० तुर्वे २०२३ से रेबार्ड सार्याची करती आहे. चीरणोवा अधिन सार्याची सार्याची

PADMANABH MAFATLAL GROUP

नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडक



Divgi-TTS दिवगी टॉर्कट्रान्स्फर सिस्टीम्स लिमिटेड

CIN: U32201MH1964PLC013085 मॉदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.७५, जनस्त ब्लॉक, एमआयडीसी भीसरी, पुणे, महाराष्ट्र – ४९९०२६ दू: +९९-२०-६३९९-०९१४, ई-मेल: companysacratary@drigi-tis.com, संकेतस्थळ: https://dwgi-tis.com/ कंपनीच्या ५८व्या सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई–व्होटींग माहिती

कंपनीच्या प्रदेखा पर्वसाधारण संभेची सूचना आणि ई-दर्शियां माहिती

याद्रारं सूचना देणात येते के दिवती टॉकंट्रान्स्कर सिस्टीम्स लिमिटेडबी ("द कपनी") प्रती (अहामनावी) वार्षिक सर्वसाधारण
समा (एवंणिए) सोमवार, ३१ वर्ज, २०२३ रोजी माग्रवं द, ३०० वाजना आंटी वसस्टर एवडीविक्षम संदर-त्य--वर्णक, विववड
सुं ३००, जाम मुंबंद - गुके साथ. आयावादीती, विववड, प्रियंदे-विववड, सारायु- ४९००१ रु यो, उलीएम सहस्तमध्ये ममूद
कामकाल निष्मादानावादी आयोजीव करण्यात वेंद्रल.

एवडीविक्सन वार्षण वार्षण वार्षण क्रमात्र क्रांत्रीच क्रमात्र कामकाल निष्मादानावादी आयोज सरस्तुरी आणि सेवी (सिस्टीम
आवाता निष्मादानावादी आयोजीव करण्यात वेंद्रल.

एवडीविक्सन अंतर क्रमात्र कामकाल निष्मादानावादी आयोज सरस्तुरी आणि सेवी (सिस्टीम
आवाता निष्मादानावादी आयोजीव करण्यात वेंद्रल.

अप्य गोरिसीवता, २१ मार्च, २०२३ रोजी संगात्राच वार्षीच सितीव निवेदन आणि सेवानिक अवहात समाविद, एजीएमची सूचना
आणि वितीय वर २०२२ -२३ अत्यत्न वेंद्रमीचीचा वार्षिक अहात्व, उर्थाई ई-नीच सो वेंद्रमीनी निवंद्रम अणि शैक्ष हस्तांतरण एवंद्र (आरटीए) क्रिया डीमोजीवटी पार्टिसीपटकड नीवची काल आर्थिक क्रमाञ्च समानिवरीन क्रमानिवरी होत्र ए उर्जु, २०२३ रोजी हरेत्रमुग्निक मार्चानावृत्त विक्सेत्रीक आयोज सम्प्रीत क्रमात्रिक क्रमात्र कामिवरी मार्चित्र अल्प अति साम्रीत्र अल्प वेंद्र सुवेद्रीनिक पार्मावाद्र विक्सिटेडक स्वतंत्रमां क्रमानिवरी क्रमात्रमां क्रमानिवरी स्वतंत्रमां अपनीत्र अतिवरी स्वतंत्रमां सुवेद्रीनीक मार्चानावृत्त विक्सेत्रमां कर्मानिवरी क्रमात्रमां क्रमानिवरी स्वतंत्रमां क्रमानिवरी स्वतंत्रमां क्रमानिवरी स्वतंत्रमां स्वतंत्यम्य स्वतंत्रमां स्वतंत्रमां स्वतंत्रमां स्वतंत्रमां स्वतंत्रमां साठी पात्र आहेत

रिमोट ई-व्होर्टींगसाठी सविस्तर निर्देश एजीएम सूचनेमध्ये देण्यात आले आहेत. सभासदांनी कृपया खालील सूचनांची नोंद घ्यावी

sunces भग्न-भडिक्शामधाल शयाया शरूर शालाच्या प्रमाणामध्य असल. दे-ल्वेटीम प्रामाली प्रश्लीया संभ्या दरक्रमञ्जूषद्रा चावला करात्राव देवित आणि समेला उपस्थित समासद, ज्यांनी रिमोट ई-ल्वेटीम्ब्राटी त्यांचे मतद्रान केरेले माडी ते समेच्या दिकाणी पुरक्षियात सेणान्या ई-ल्वेटीमाम्बेल त्यांचे मतदान करणासत्ती पण असतील. ज्या समामदांनी रिमोट ई-ल्वेटीमेब्ब्राटे त्यांचे मतदान केले आहेत तेसुबदा समेला उपस्थित राहू शकतील परंतू एपीएमामदी पुरस समदान करण्यासाठी वात्र नत्तातिः

समाजात. गिगाट ई ग्होटींग आणि रागेच्या दरुप्यान ई ग्होटींग तांबंधीत कोगती विचारमा/सकर आस्त्यात, ती व्यवती https://instantel.thininine.co.in/ च्या अञ्चलांको संवतनामध्ये उपलब्ध श्रेक्शायरकांताटी क्रिक्टेटरीं आस्त्र करेश्यर (एक्शाय्युम) आणि शेक्शायरकांताटी ई-ल्होटींग गुरुस गंग्युक्त पहारे हीमंट प्रक्रमामध्ये प्रतिभूती धारण केश्यर वेयिशक क्षेत्रस्यारकाने, डीमॉर्जीटटी अर्बाट एन्एसब्रीस्त आणि सीडीएसल्ल द्वारे लांग्वन संबंधीत तात्रिक सम्बयाताटी हे पहारे

लॉगइन टाईप	हेल्पडेरकचा तपशील
एनएसडीएलकडे डीमॅट प्रारूपामध्ये प्रतिभूती धारक वैयक्तिक शेअरधारक	एनएसडीएलकडे डीमेंट प्रारूपामध्ये प्रतिभूती धारक वैद्यवित्तक रोअरधारक लॉगड्नमध्ये तांत्रिक समस्या असरोले समासद <u>evoling@nasll.co.in</u> येथे विनंती पाठवून एनएसडी इंट्यडेंस्कला संपर्क करू शक्तील किंवा टील मुक्त क्र.: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे कॉल करन
सीडीएसएलकडे डीमॅट प्रारूपामध्ये प्रतिमूती धारक वैयक्तिक शेअरधारक	एनएसाडीएलकडे डीमेंट प्रारूपामध्ये प्रतिभूती धारक वैद्यवित्तक शेअरधारक लॉगइनमध्ये गांत्रिक पानस्या असलेले समासर, helpdess.evoting@cdslindla.com येथे विनर्ता पाठकून सीडीएसएल हेन्यडेस्कला संपर्क करू शकतील किंवा ०२२ २३०५८७३८ किंवा ०२२—२३०५८५४२/ ४३ येथे कॉल क्ला.

याद्वारे कळविण्यात येत आहे की, वार्षिक रार्वताधारण रामेमध्ये शेखरधारकांच्या मंजुरीला अधीन राहुन, पुरुवार, १८ मे २०३३ रोजी झालेल्या त्यांच्या समेमध्ये कंपनीच्या संचालकांद्वारे शिफारस केलेला, शेखरधारकांसाठीच्या अंतिम लामांश व्या कारणासाठी कंपनीचे शेअर हस्तांतरण पुस्तक आणि सभासदांचे रजिस्टर मंगळवार, २५ जुलै, २०२३ ते सोमवार, ३१ जुलै, २०२३ पर्यंत बंद राहील.

सामवार, ३१ जुल, २०२३ चयात वर राहाल. ज्या समामदानि वर्षों प्रमेश पत्रे नोराणीवृत्त केले नवतील त्यांना त्यांचे ई-मेल पत्ते संबंधीत श्रीपांजीदरी पार्टीशीप्टराकडे नोंदगी करण्याची विनंती करण्यात येत आहे. ई-मेल पत्ते नोंदगी करण्यामध्ये काही विचारणा/ अडबण असल्यास समासदांनी <u>टompanysecretany@divgstts.com</u> येथे मेल करण्या इतेनद्वानिक सामान्त्रोद्देश स्वदानाच्या सुर्वेक्ष्या संत्पांत कोणतीही तक्तक असलामः, अकण्याही संबंतीह कामतीनी मिस. सामिक निक्कृष्ट (क्यानी सीक आणि अनुपालन अधिकारी) गांना <u>companysecretany@divgi-tts.com</u> येथे किंबा ०२०-६३९१-०९१४ वर संपर्क करणा

दिवगी टॉर्कटान्स्फर सिस्टीम्स लिमिटेड करिता

व्यवस्थापकीय संचालक

